

6th August, 2020

To,
The Corporate Services Dept.
BSE Ltd.
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai 400 001.

Security Code: 532456 ISIN: INE070C01037

National Stock Exchange of India Ltd., Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051.

Symbol: COMPINFO

Sub: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith public notice for transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) published in Business Standard having nationwide circulation and in Mumbai Lakshadeep having regional circulation.

You are requested to take above disclosure on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Compuage Infocom Limited,

Sunil Mehta

Chief Finance Officer

Place: Mumbai

Encl: As above



PUBLIC NOTICE

Bharti AXA General Insurance Company Limited.

Authorised Signatory

IRDAI Reg. No. 139.

Corporate Identification No.- U66030KA2007PLC043362
Regd Office: First Floor, Hosto Centre, No. 43, Millers Road, Vasanth Nagar, Bangalore - 560052.
E-mail: complaint@bhartiaxa.com Website: www.bharti-axagi.co.in

Notice is hereby given to the public at large that the following insurance Covernote(s) of Bharti AXA

General Insurance Company Limited ("Bharti AXA GI") are either lost or misplaced and are not Cover Note Numbers:

over note numbers:						
40166695	40127889	40103663	40149342	4017658		
40127886	40127890	40103664	40104133	4013676		
40127887	40095585	40175815	40166567	7. (2000) 2. (2000)		
40127888	40103662	40165240	B. 11 - 12 - 12 - 12 - 12 - 12 - 12 - 12			

The Company has filed necessary intimation/complaint with the local police authorities

In a company nas hied necessary intimation/compiant with the local police authorities regarding the same.

Any person finding such Covernote(s) is hereby requested to return the same immediately to the attention of Customer Care In-charge at the Registered Office address specified above.

We hereby inform the general public that the above mentioned Covernote(s) are no longer valid and have been "cancelled" by Bharti AXA Gi. We advise and request the general public to not accept/purchase the said Covernote(s) from any person under any circumstances whosever. We further inform the general public that if any person deals with or accepts or purchases the above Covernote(s) from any source, he/she does so at his/her own peril, cost and consequence and that Bharti AXA Gi shall not be liable to any such person/s for any such transactions or any claims against thesefrom it any manner whatever. claims arising therefrom in any manner whatsoever For Bharti AXA General Insurance Company Limited

Building Products Ltd.

Regd. Office: G-2, Farah Winsford, 133 Infantry Road, Bengaluru - 560001 Tel: +91-80-40117777, Fax: +91 80 41119317

CIN: L26922KA1995PLC018990

Website: www.shankarabuildpro.com, Email: compliance@shankarabuildpro.com

Pursuant to Regulation 29(a) read with Regulation 47of SEBI (Listing

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will

be held on Thursday, August 13, 2020 to consider and approve the Un-

audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for

This intimation is also available on the website of the Company at

www.shankarabuildpro.com and on the website of the Stock Exchanges

where the Equity Shares of the Company are listed i.e. www.bseindia.com

For SHANKARA BUILDING PRODUCTS LIMITED

COMPUAGE INFOCOM LIMITED

CIN: L99999MH1999PLC135914

Regd. Office: D-601/602 & G-601/602, Lotus Corporate Park, Graham Firth,

Steel Compound, Western Express Highway, Goregaon (East), Mumbai - 400 063.
Tel No.: 022-67114444 | Fax No.: 022-67114445

NOTICE FOR TRANSFER OF EQUITY SHARES OF THE COMPANY TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND (IEPF)

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority

(IEPF) in respect of which dividends have not been paid or claimed by the Shareholders fo

Adhering to the set requirements, the Company has communicated individually to all concen

Shareholders whose shares are liable to be transferred to IEPF account. The unpaid o unclaimed dividend for FY 12-13 (Final Dividend) will be due for transfer to IEPF account

Further, full details have been uploaded on the website of the Company a www.compuageindia.com of such Shareholders alongwith shares liable for transfer to

In case, the Company does not receive any communication from the concerned Shareholder

by 30th October, 2020, the Company shall, thereafter, transfer the shares to the IEPF account as

Shareholders may note that both unclaimed dividend and shares transferred to IEPF Accoun including benefits accruing on such shares, if any, can be claimed back by such Shareholde

In case the Shareholders have any queries on the subject matter and the Rules, they may contact Registrar and Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd., at C-101, 247 Park, L. B. S Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Tel No.: (022) 49186270, e-mail

from IEPF Authority by making application in IEPF-5, as prescribed under the Rules

(Accounting, Audit, Transfer and Refund) Rules. 2016, as amended from time to time The Rules contain provisions for transfer of all shares to Investor Education and Protection Fund

E-mail: investors.relations@compuageindia.com | Website: www.comp

Company Secretary & Compliance Officer

Freena Vikram

For Compuge Infocom Limited

Chairman and Managing Director DIN: 00716869

Atul H. Mehta

the quarter ended 30th June, 2020.

and www.nseindia.com

Place: Bengaluru

Date: 4th August, 2020

seven consecutive years or more.

NOTICE

bharti 🗚 Trade Logos displayed above belongs to Bharti Enterprises (Holdings) Private Ltd. and AXA SA respectively and used by Bharti AXA General Insurance Co. Ltd.

aarvi AARVI ENCON

(CIN- L29290MH1987PLC045499) Regd. Office - B1-603, Marathon Innova Marathon Nextgen Complex Lower Parel (West), Mumbai - 400013

NOTICE

Notice is hereby given that pursuant to regulation 47 (1) of SEBI (LODR) Regulation, 2015, the Board Meeting of the Company is scheduled to be held on Thursday, August 13, 2020 through Video Conference facility to consider approve and take on record inter alia Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended on June 30, 2020.

The said information is also available on the Company's website at www.aarviencon.com and may also be available at www.nseindia.com

For Aarvi Encon Ltd. Jay H. Shah

Company Secretary Place: Mumbai Date: 06.08.2020

GFL LIMITED

(Earlier known as Gujarat Fluorochemicals Limited) Registered Office: Survey No.16/3, 26 & 27, Village Ranjitnagar – 389 380 Taluka : Ghoghamba, District : Panchmahal, Gujarat

CIN: L24110GJ1987PLC009362 Email: bhavi.shah@gfl.co.in Website: www.gfllimited.co.in

NOTICE (For the attention of Equity Shareholders)

Updation of Email address and other details: Pursuant to the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, issued by the Ministry of Corporate Affairs, the Company will send its Annual Report(s) of the Financial Year 2019-20, Notice of Annual General Meeting and other Communications through electronic mode to the Shareholders whose e-mail addresses are registered with the Company / Depositories

n view of the same, we request Shareholders of our Company who have not yet registered their email address or other details to register the same n respect of shares held in demat form with the Depository through their Depository Participant(s) and in respect of shares held in physical form by visiting on the website of Company's Registrar & Transfer Agent; ink Intime India Private Limited ('Link Intime'.) at https://www.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html and upload the documents required therein.

(Earlier Known As Gujarat Fluoroche Bhavi Shah Place: Vadodara Date : 5th August, 2020 **Company Secretary**



STERLITE TECHNOLOGIES LIMITED

Regd. Office: E 1, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad, Maharashtra- 431 136, India CIN: L31300MH2000PLC269261 | Phone: +91-020-30514000, Fax: +91-020-30514113 Email: secretarial@sterlite.com | Website: www.stl.tech

NOTICE OF 21" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD OVER VIDEO CONFERENCE, RECORD DATE AND DIVIDEND INFORMATION

Notice is hereby given that the 21st Annual General Meeting ("AGM") of the Company will be held on Monday, August 31, 2020 at 3.00 p.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") in compliance with General Circular numbers 14/2020, 17/2020 and 20/2020 dated April 8, 2020, April 13, 2020 and May 5, 2020 respectively, issued by the Ministry of Corporate Affairs and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 issued by the Securities and Exchange Board of India and all other applicable laws (hereinafter collectively referred to as "Circulars"), without the physical presence of members at a common venue.

In compliance with the aforesaid circulars, the Notice of the AGM and Annual Report ("AGM Documents") will be sent only through electronic mode to the Members whose e-mail addresses are registered with the Company or the Depository Participant(s) ("DP"). The AGM Documents will also be made available on the Company's website at www.stl.tech, websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively, and on the website of KFin Technologies Private Limited ("KFIN") at www.evoting.kfintech.com.

Members can attend the AGM only through VC/OAVM facility. Members will have the opportunity to cast their votes by using remote e-voting or e-voting system that will be made available at the AGM. The Company has engaged the services of KFIN as Authorised Agency for conducting of the AGM through VC/OAVM and providing e-voting facility. Detailed instructions for e-voting and procedure for joining the AGM through VC / OAVM will be provided in the Notice of the AGM to the shareholders

Members holding shares in dematerialized form, are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their DP. Members holding shares in physical mode are requested to furnish their e-mail address, mobile number and self-attested PAN copy to the Company's Registrar and Share Transfer Agent, KFIN at einward.ris@kfintech.com. The AGM Documents and/or login details for joining the AGM through VC / OAVM including e-voting can also be obtained by sending the aforesaid documents to KFIN.

The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, August 29. 2020 to Monday, August 31, 2020 (both days inclusive) to determine the entitlement of Members for the final dividend for 2019-20. Payment of dividend, once approved, shall be made through electronic mode to the Members who have updated their bank account details. Dividend warrants / demand drafts will be dispatched to the registered address of the Members who have not updated their bank account details, at the earliest once the normalcy is restored.

In order to receive dividend/s electronically in timely manner, Members are requested to register / update their complete

- a) with their DP with whom they maintain their demat accounts if shares are held in dematerialised mode by submitting the requisite documents, and
- b) with KFIN, if shares are held in physical mode, by submitting (i) scanned copy of the signed request letter which shall contain shareholder's name, folio number, bank details (Bank account number, Bank and Branch Name and address, IFSC, MICR details), (ii) self-attested copy of the PAN card and (iii) cancelled cheque leaf.

Pursuant to the changes introduced by the Finance Act 2020, w.e.f. April 1, 2020, Payment of dividend will be subject to deduction of tax at source (TDS) at applicable rates. Further details will be provided to the Members alongwith the Notice

Members may also visit www.stl.tech for more details or write to einward.ris@kfintech.com

By order of the Board of Directors

Place: Pune

Date: August 6, 2020

Business Standard MUMBAI EDITION

Date: 5th August, 2020

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Nai Dunia 23/4, 23/5, Sector-D, Industrial Area, J.K. Road, Near Minal Residency, Rhonal (M.P.)-462023. & Published at

H/4 & I/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai- 400013

Editor: Shyamal Majumdar

RNI NO: 66308/1996 Readers should write their feedback at feedback@bsmail.in Fax: +91-11-23720201

> For Subscription and Circulation enquiries please contact:

Ms. Mansi Singh **Head-Customer Relations** Business Standard Private Limited. H/4 & I/3, Building H,Paragon Centre, Opp. Birla Centurion, P.B.Marg, Worli, Mumbai - 400013

E-mail: subs bs@bsmail.in "or sms, SUB BS to 57007"

Overseas subscription

(Mumbai Edition Only)

One year subscription rate by air mail INR 51765: USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in usiness Standard seek to present an unbiased pic ure of developments in the markets, the corporat world and the government. Actual development can turn out to be different owing to circumstance beyond Business Standard's control and knowledge Business Standard does not take any responsibilit for investment or business decisions taken by read ers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form the

own judgement. Business Standard does not associate itself with o stand by the contents of any of the advertisemer accepted in good faith and published by it. Any laim related to the advertisements should be direc ed to the advertisers concerned.

Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing ublication, reproduction, transmission or redissen nation of the contents, in any form or by an neans, is prohibited without the prior written cor ent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such ohibited and unauthorised act by any person/leg ntity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

riveni **TURBINES**

Statement of Consolidated Unaudited Financial Results for the guarter ended June 30, 2020

(₹ in lakhs, except per share data)

Company Secretary & Corporate General Counsel

Amit Deshpande

	3 Month	3 Months ended		
Particulars	30-Jun-2020 (Unaudited)	30-Jun-2019 (Unaudited)	31-Mar-2020 (Audited)	
Total Income from Operations	16,517	21,363	81,787	
Net Profit/(Loss) for the period (before Tax and Exceptional items)	3,651	4,442	15,595	
Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional items)	3,651	4,442	15,595	
Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional items)	2,725	3,070	12,178	
Total Comprehensive income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,864	2,930	11,495	
Equity Share Capital	3,233	3,233	3,233	
Other Equity			49,785	
Earnings per share of ₹ 1/- each (not annualised)				
(a) Basic (in ₹)	0.84	0.95	3.77	
(b) Diluted (in ₹)	0.84	0.95	3.77	
Notes :		ş		

Place: Noida (U.P.)

Date: August 05, 2020

Summarised Standalone Unaudited Financial Performance of the Company is as under

	3 Month	3 Months ended		
Particulars	30-Jun-2020 (Unaudited)	30-Jun-2019 (Unaudited)	31-Mar-2020 (Audited)	
Total Income from Operations	16,470	21,166	80,990	
Profit/(Loss) before tax	3,565	3,871	14,217	
Profit/(Loss) after tax	2,639	2,518	11,006	
Total Comprehensive Income	2,776	2,407	10,192	

2. The above is an extract of the detailed format of financial results for the quarter ended June 30, 2020 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results for the guarter ended June 30, 2020 are available on the Stock Exchange's websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.triveniturbines.com).

For TRIVENI TURBINE LIMITED

Sd/ Dhruv M. Sawhney **Chairman & Managing Director**

Regd. Office: A-44, Hosiery Complex, Phase II Extension, Noida, U.P. - 201 305 Corp. Office: 8th Floor, Express Trade Towers, 15-16, Sector-16A, Noida - 201 301, U.P., India Website: www.triveniturbines.com, CIN: L29110UP1995PLC041834

PTL Enterprises Limited

Regd. Office: 3rd Floor, Areekal Mansion, Near Manorama Junction, Panampilly Nagar, Kochi- 682036

CIN: L25111KL1959PLC009300 Website: www.ptlenterprise.com, Email: investors@ptlenterprise.com Tel: 0484-4012046, 4012047, Fax: (0484) - 4012048

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

	9			\ LAKIIO
ŝL.		QUARTER	YEAR ENDED	
lo.	PARTICULARS	30.06.2020	30.06.2019	31.03.2020
		(UNAUE	(UNAUDITED)	
1	Total income from operations	1,580.32	1,580.32	6,323.03
2	Net profit for the period (before tax & exceptional items)	1,857.80	1,413.80	5,800.55
3	Net profit for the period before tax (after exceptional items)	4,793.44	1,413.80	5,800.55
4	Net profit for the period after tax (after exceptional items)	4,312.59	998.07	4,393.57
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,299.54	220.63	(87.73)
6	Paid-up equity share capital (equity shares of ₹ 2 each)	1,323.77	1,323.77	1,323.77
7	Reserves excluding revaluation reserves	"		13,919.28
8	Earnings per share (of ₹2 each) (not annualised)			517
	Basic (₹)	6.52	1.51	6.64
	Diluted (₹)	6.52	1.51	6.64

The above is an extract of the detailed format of quarter ended June 30, 2020 financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarter ended June 30, 2020 financial results are available on the stock exchange websites (National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) & BSE Limited (www.bseindia.com)) and on the Company's website (www.ptlenterprise.com).

For and on behalf of the Board of Directors of

PTL ENTERPRISES LTD.

Date : August 5, 2020

Place: New Delhi

ONKAR S. KANWAR Chairman

E.I.D.- PARRY (INDIA) LIMITED

CIN: L24211TN1975PLC006989 Regd. Office: 'Dare House', Parry's Corner, Chennai - 600 001. Tel: 044-25306789 Fax: 044-25341609

Web: www.eidparry.com Email: investorservices@parry.murugappa.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the guarter ended June 30, 2020

			(Rs In Crore exc	ept for per share data
SI. No.	Particulars	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2019
1	Total Revenue from operations	4,142.09	17,128.92	3,127.21
2	Net Profit / (Loss) Before Tax before exceptional item and non-controlling interest	275.53	1,266.24	(11.01)
3	Net Profit / (Loss) Before Tax after exceptional item before non-controlling interest	275.53	1,266.24	(11.01)
4	Net Profit / (Loss) after taxes and non-controlling interest	29.33	467.87	(27.70)
5	Total Comprehensive Income (after tax)	103.92	785.16	10.29
6	Equity share capital (Face Value of Re.1/- per equity share)	17.70	17.70	17.70
7	Reserves excluding revaluation reserves		3,501.78	
8	Earnings Per Share (of Re.1/- each) (in Rs.)	2		
	(a) Basic	1.66	26.43	(1.56)
	(b) Diluted	1.64	26.34	(1.56)

The above Financial Results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on August 04, 2020 and August 05, 2020.

Additional information on etandalone financial results is as follow

Particulars	Quarter Ended 30.06.2020	Year Ended 31.03.2020	Quarter Ended 30.06.2019
Revenue from operations	491.06	1,874.88	388.76
Profit/(loss) before tax	305.29	(20.04)	(92.14)
Profit/(loss) after tax	225.65	1.83	(53.12)
Total comprehensive income (after tax)	224.85	(1.01)	(52.91)

3 The above is an extract of the detailed format of standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2020 filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of Stock Exchanges www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's website www.eidparry.com.

On behalf of the Board of Directors Date : August 5, 2020 S.Suresh Place: Chennai Managing Director

M MAGADH

Registered Office: P.O. Hargaon, District Sitapur, Uttar Pradesh - 261 121 Phone (05862) 256220, Fax (05862) 256225, CIN: L15122UP2015PLC069632 Web-site: www.birla-sugar.com. E-mail: birlasugar@birla-sugar.com

Extract of the Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2020

Sr. No.	Particulars	Three months ended 30.06.2020	Year ended 31.03.2020	Corresponding Three months ended 30.06.2019 in the previous year
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
1	Total Income from Operations	19,234.07	91,615.85	18,015.54
2	Net Profit / (Loss) for the period(before Tax, Exceptional and / or			
	Extraordinary items)	38.47	9,170.02	946.83
3	Net Profit / (Loss) for the period before tax(after Exceptional and / or			
	Extraordinary items)	38.47	10,764.34	946.83
4	Net Profit / (Loss) for the period after tax(after Exceptional and / or			
	Extraordinary items)	21.04	8,303.91	611.97
5	Total Comprehensive Income for the period[Comprising Profit / (Loss)			
	for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	19.46	8,228.29	606.51
6	Equity Share Capital	1,409.16	1,409.16	1,006.55
7	Other Equity	, v	52,222.32	
8	Earning per share (of ₹ 10/- each) (in ₹):			
	Basic & Diluted	0.15 *	58.93	4.34 *

* Not annualised

Place : Kolkata

Date: 5th August, 2020

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 o the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results of the Company are available on the investor section of our website http://www.birla-sugar.com and under Corporate Section of BSE Limited, The Calcutta Stock Exchange Limited and National Stock Exchange of India Limited at http://www.bseindia.com http://www.cse-india.com and http://www.nseindia.com/respectively.

During the year 2019-20, the Company had allotted bonus shares in the ratio of 4 equity shares of ₹ 10 each fully paid-up for every 10 equity shares of ₹ 10 each fully paid-up on 2nd July, 2019 with record date 30th June, 2019. Accordingly, basic and diluted earning per share for the corresponding three months ended 30th June, 2019 had been calculated / restated, after considering the above bonus issue in terms of Ind-AS 33 "Earnings Per Share".

For and on behalf of Board of Directors **MAGADH SUGAR & ENERGY LIMITED**

Chandra Shekhar Nopany Chairperson DIN - 00014587

(Fin lakhe)

्री क्ष्यालचंदनगर इंडस्ट्रिज WALCHANDIAAN लिपिटेड लिमिटेड

नोंदणीकृत कार्याक्यः ३ वाजचंद देरेसेस, ताइदेव रोड, मुंबई–४०००३४ सीआयपनःएक७४९९९पमएव१९८पीएकसी०००२९१ दूरः.(०२२) २३६१२१९५, फॅक्सः(०२२) २३६३४५२७ ई-सेकःinvestors@walchand.com वेबसाईद:www.walchand.com

सूचना ाबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्र भवी (()कारटा आक्रमाशन्त अण्ड डिस्प्वा)भर राष्ट्राध्यस्त्र प्यूठेशस्त २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ तृसार येथे सूबना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० पेजी संपर्कत्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षा पुनर्विकोकत्र। वित्तीय निककं व विभागानुसार वितीर नेष्कर्ष इतर् व्यवसायामह विचारात घेणे, मुन्यता देणे र तेत्वयाचित्र विकास करें, गांची पूर्व गेंद्रपटावर घेणे याकरिता शुक्रवार, १४ ऑगस्ट, २०२ ोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. वदर सूचनेत समाविष्ट् माहिती कंपनीच्य vww.walchand.com वेबसाईटवर आणि कंपनी 134र्स जेथे सूचिबध्द आहेत त्या स्टॉक एक्सचेंजच्या बीएसई बसाईट www.bseindia.com वेबसाईटवर आणि नएसई वेबसाईटच्या www.nseindia.com बसाईटवर उपलब्ध आहेत.

वालचंदनगर इंडस्ट्रिज लिमिटेडकरित देनांक: ०५.०८.२०२० उपाध्यक्षा (विधी व करनिर्धारण

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. **सीआयएन**:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ वेबसाईट: www.premcoglobal.com

प्तेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर . रेकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम २९ सहवाचिता ४७ नुसार येथे सुचना देण्यात येत आहे की, ३० जुन, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व ३ महिन्यांकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष यावर विचार घेणे व मान्यत देणे याकरिता गुरुवार, १३ ऑगस्ट, २०२० रोजी कंपनीच्य प्तंचालक मंडळाची सभा होणार आहे. कंपनीच्य प्रतिभूतींमधील व्यवहाराकरिता व्यापार खिडकी १ जुलै २०२० पासन बंद ठेवली जाईल आणि पदसिद्ध व्यक्तींकरित ३० जून, २०२० रोजी संपलेल्या प्रथम तिमाही व ३ . हिन्यांच्या कालावधीकरिता वित्तीय निष्कर्ष घोषणेच्य . तारखेनंतर ४८ तासांपर्यंत बंद ठेवले जाईल. सदर माहिती कंपनी www.premcoglobal.com वेबसाईटव भाणि स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com बसाईटवर उपलब्ध आहे

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरिता गौरीश तावरे कंपनी सचिव व सक्षम अधिकार्र दिनांकः २६.०१.२०२० सदस्यत्व क्र.एसीएस४९८९८ ठिकाण: मुंबई

आम्ही एम के ट्रॅव्हलस् नोंदणी प्रमाणपत्र क.बी ०८४३/एमयुएम/पीईआर/१०००+/ ५/४८९५/१९९७ दिनांक ११/०८/२००० अंतर्गत इमिग्रेशन ऍक्ट १९८३ च्या मनुष्यबळ निर्यात व्यवसाय तात्काळ परिणामासह बंद

जर आमच्या विरुद्ध कोणतेही तकार असेल तर जी सूचना प्रकाशनाच्या ३० दिवसांच्या आत संदर्भात केली जाऊ शकते. तकारीच्या प्रत या प्रोटेक्टर जनरल ऑफ एमीग्रेटस् विदेश मंत्रालय, भारत सरकार, अकबर भवन, साठे मार्ग, चाणक्यपुरी, नवी दिल्ली - ११००२१ येथे पाठविण्यात यावे. ठिकाण : मुंबई

दिनांक : ६ ऑगस्ट, २०२० भागीदार (पार्टनर), एम के ट्रॅव्हल्स, २४१ एस.वी रोड, केसरीनाथ भवन. फिल्मिस्तान स्टुडिओ जवळ, गोरेगाव (पश्चिम), मुंबई - ४०००६२.

युग्रो कॅपिटल लिमिटेड (पुर्वीची चोखानी सिक्युरिटीज लिमिटेड)

प्रीआयएन:एल६७१२०एमएच१९९३पीएलसी०७०७३^५ नोंदणीकृत कार्यालय: एक्विनोक्स बिझनेस पार्क. टॉवर ३. ४था मजला. बीकेसी. एलबीएस रोड, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७०. दुर: १२२-४८९१८६८६,

ई-मेल:cs@ugrocapital.com, वेबसाईट:www.ugrocapital.com सूचना

सिक्युरिटीज ॲण्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम २९ सहवाचिता नियम ४७ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता मर्यादित पनर्विलोकन अहवालासह कंपनीचे अलेखापरिक्षाित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयात **मंगळवार,** ११ ऑगस्ट, २०२० रोजी होणारी युग्रो कॅपिटल लिमिटेडच्या संचालक मंडळाची सभा आता **१२ ऑगस्ट, २०२०** रोजी होणार आहे.

सदर सूचना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत बीएसई लिमिटे डच्या www.bseindia.com आणि कंपनीच्या www.ugrocapital.com वेबसाईटवर आणि वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

युग्रो कॅपिटल लिमिटेडकरिता ठिकाण: मुंबई अनिकेत करंदीकर दिनांक: 04.0८.२०२० कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Notice is given on behalf of my clients (1) MRS. BHAVNA SUBHASH MARATHE, (2) VISHVAS PANDURANG MARATHE (3) RAMA MADHAV SANZGIRI that my clients are intending to sell their FLAT NO. 3/4, JAYKAR SMRUTI CHS LTD, AAREY ROAD, GOREGAON (WEST), MUMBAI - 400 104 (hereinafter referred to as the "Property") as my clients are the Owners and in Possession of the said Flat and my clients have not sold to any buyer nor taken any loan on the said flat and there is no encumbrance.

Therefore any person having any claim in the above referred property by way of purchase, mortgage, Exchange, charge, gift, inheritance, lease, tenancy, sub-tenancy, lien, license and/or in any other manner howsoever, are hereby requested to make the same known in writing to the undersigned at Shop No.4A/9B, Bldg. No.02, Madina House CHS Ltd., Karimi Park, Oshiwara Garden Lane, Jogeshwari (West), Mumbai - 400 102 within 7 days from the publication of this notice, any claim/s thereafter shall not be entertained and/or maintainable.

Place: Mumbai Date: 04.08.2020

> MR. NAVIN KUMAR RATNA **ADVOCATE**

तिकाण : मुंबई

दिनांक: ०५.०८.२०२०

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'



QUANTUM MUTUAL FUND

Profit with Process

Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited 7"Floor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400021, India Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864

Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumMF.com CIN: U65990MH2005PTC156152 **ADDENDUM NO. 10/2020 Notice-Cum-Addendum**

Cessation of Official Point of Acceptance of Quantum Asset Management Company Private

NOTICE IS HEREBY GIVEN TO Investors / Unit holders of the schemes of Quantum Mutual Fund to take note that the following branch of KFin Technologies Private Limited will cease to be the Official Point of Acceptance of Quantum Asset Management Company Private Limited, with effect from August

Location	Address
Nizamabad	H No : 5-6-430, above Bank Of Baroda first floor, beside HDFC Bank Hyderabad Road, Nizamabad 503003

This addendum forms an integral part of the Scheme Information Document and Key Information Memorandum of the Scheme(s) and Statement of Additional Information of Quantum Mutual Fund as

> For Quantum Asset Management Company Private Limited (Investment Manager - Quantum Mutual Fund)

Place: Mumbai Date: August 05, 2020 Managing Director and Chief Executive Officer

Mutual fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

BSEL INFRASTRUCTURE REALTY LIMITED

CIN: L99999MH1995PLC094498 Regd. Office: 737, 7th Floor, The Bombay Oilseeds & Oils Exchange Premises Co. op. Soc. Ltd., The Company Exchange, Plot No. 2, 3 & 4, Sector 19-A, Vashi, Navi Mumbai-400 705.

Tel.: +91-22-6512 3124, Tele Fax: +91 22 2784 4401. Website: www.bsel.com

CC	CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020						
	(Rupees in Lakhs, except per shares da						
Sr. No.	Particulars	Quarter ended June 30, 2020	Quarter ended March 31, 2020	Quarter ended June 30, 2019	Year ended March 31, 2020		
		Unaudited	Audited	Unaudited	Audited		
1.	Total income from operations	96.50	5.55	(149.38)	(427.89)		
2.	Net Profit/(Loss) for the period (before tax and exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(650.51)		
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(650.51)		
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after exceptional items)	83.06	(10.34)	(201.80)	(652.07)		
5.	Total comprehensive income for the period	83.06	(10.34)	(201.80)	(652.07)		
6.	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs. 10/- each)	8,261.68	8,261.68	8,261.68	8,261.68		
7.	Earning Per Share (EPS)						
	- Basic	0.10	(0.01)	(0.24)	(0.79)		
	- Diluted	0.10	(0.01)	(0.24)	(0.79)		
The	key information of the unaudited sta	ndalone financial	result of the Con	npany are given b	pelow:		
1.	Total income from operations	96.50	5.55	(149.38)	(427.89)		
2.	Profit/(Loss) before tax	83.06	(12.51)	(201.80)	(652.67)		
3.	Profit/(Loss) after tax	83.06	(12.51)	(201.80)	(654.23)		
4	Total comprehensive income for	83.06	(12.51)	(201.80)	(654 23)		

the period

The above financial results have been reviewed by the Audited Committee and approved by the Board

of Directors at its meeting held on August 4, 2020.

The above extract of the detailed format for Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulations 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. Detailed Quarterly Financial Results in the prescribed format are available on the website of Stock Exchanges (www.nseindia.com) and (www.bseindia.com) and the Company (www.bsel.com).

For and on behalf of the Board of Directors **BSEL Infrastructure Realty Limite**

(रु. लाख)

Place: Mumbai Dated: August 4, 2020

Alpa Hakan Company Secretary & Compliance Officer

LASA

लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: सी-१०५, एमआयडीसी, महाड, जिल्हा रायगड, महाड-४०२३०९. कॉर्पोरेट कार्यालय: युनिट क्र.७०५, मिनेरा इस्टेट, ए विंग, ओ२ कमर्शियल टॉवर, मुलुंड (प.), मुंबई-४०००८०. **ढर.:**0२२-४९७०१०९२. **सीआयएन:**एल२४२३३एमएच२०१६पीएलसी२७४२०२ ई-मेल:investor@lasalabs.com, वेबसाईट:www.lasalabs.com

३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

	तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
		३०.०६.२०२०	३१.०३.२०२०	३१.०६.२०१९	३१.०३.२०२०
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
?	उत्पन्न				
	अ. कार्यचलनातून महसूल	५४५९.९७	४८५८.५६	3८९८.४0	१६७२७.१२
	ब. इतर उत्पन्न	\$.८३	६.१६	9.86	२३.१५
	एकूण उत्पन्न	५४६३.८०	४८६४.७२	३९०७.५७	१६७५०.२७
?	खर्च				
	अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	२७१३.७२	२४९३.९१	२३०८.५०	८६५१.३३
	ब. व्यापारी वस्तूंचे शुल्क	-	-	४९.४१	४९.४१
	क. पुर्ण झालेल्या वस्तूंच्या यादीतील बदल,				
	चालु कार्य व व्यापारातील साठा	५६३.४५	(२६२.४०)	28.66	७६४.५१
	ड. कर्मचारी लाभार्थ खर्च	307.87	३४२.0९	२९९.६३	१३४१.६०
	ई. वित्तीय खर्च	१२६.२१	२२९.९२	२१४.०२	८१०.४३
	फ. घसारा व वसुलीयोग्य खर्च	३७२.६२	४३५.८२	४२६.२३	१७३३.९०
	ग. इतर खर्च	६६२.५०	१३८२.३१	४३७.८४	२९२५.४९
	एकूण खर्च (अ ते ग)	8980.97	४६२१.६५	४०३५.५१	१६२७६.६६
	अपवादात्मक बाब	-	-	-	-
3	करपुर्व नफा/(तोटा) (१-२)	92.69	२४३.०६	(१२७.९४)	०३.६०४
γ	कर खर्च				
	चालु कर	-	४८.२६	-	90.69
	स्थगित कर	२७६.३७	(६३.१९)	(२०.३३)	(१६.७७)
	मागील वर्षाकरिता लघु/वाढीव आयकर तरतुद	(९०.७९)	-	-	३६.७५
ų	करानंतर निव्वळ नफा/(तोटा) (३-४)	५३७.३२	२५८.००	(१०७.६२)	३६२.८३
Ę	इतर सर्वंकष उत्पन्न				
	बाबी जे नफा किंवा तोटा मध्ये पुनवर्गिकृत नाही				
	- स्थगित लाभ योजनेचे पुर्नमोजणी (कराच्या एकूण)	-	3.98	-	३.९४
9	वर्षाकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (करानंतर)(५+६)	५३७.३२	२६१.९३	(१०७.६२)	७७.३३६
l	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	४०६७.२७	४०६७.२७	२२८६.४४	४०६७.२७
٩	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित				
	राखीव वगळून इतर समभाग	-	-	-	१००७९.२८
१ 0	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)				
	अ. मूळ	१.३२	93.0	(0.8%)	१.२६
	ब. सौम्यिकृत	१.३२	93.0	(0.8%)	१.२६
टीप	:				

. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे ५ ऑगस्ट, २०२० रोजी पुनर्विलोकन करण्यात आले आणि कंपनीच्या संचालक मंडळाने त्याच दिवशी झालेल्या सभेत मान्य केले. वैधानिक लेखापरिक्षकांनी यावर अ-फेरबदल मत नोंदवले आहे. सदर पुनर्विलोकन अहवाल स्टॉक एक्सचेंजकडे आणि कंपनीच वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी (लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ अन्वये सुचित इंडएएस नुसार तयार केले आहेत.

कंपनीचा एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात ॲग्रोकेमिकल्स आहे जे कंपनी कायदा २०१३ चे कलम १३३ अन्वये विहित इंडएएस १०८ कार्यचली

. ३१ मार्च, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिताचे आकडे हे वित्तीय वर्ष २०१९-२० बाबत लेखापरिक्षित आकडे आणि वित्तीय वर्ष २०१९-२० च्य तृतीय तिमाहीपर्यंत प्रकाशित वर्ष ते तारीख आकडे या दरम्यान ताळमेळ घालणारे आकडे आहेत.

२० सप्टेंबर, २०९९ रोजी कर निर्धारण कायदा (सुधारित) अधिनियम, २०९९ नुसार भारत शासनाने आयकर कायदा १९६१ मध्ये कलम १९५बीएए समाविष्ट केले, ज्यामध्ये काही विशिष्ट अटीनुसार १ एप्रिल, २०१९ पासून स्रोताकडील दर कपातीने कॉर्पोरेट टॅक्स भरण्याचा पर्याय देशी कंपन्यांना देण्यात आला होता. ३० जून, २०२० रोजी संपलेल्या मागील कालांवधी दरम्यान कंपनीने अधिनियमानुसार कर निर्धारण केले आणि नविन कर संरचना स्विकारण्या निश्चित केले. तद्नुसार वित्तीय वर्ष २०१९–२० करिता कराकरिता तरतुद देण्यात आली.

कंपनी एकमेव निष्कर्ष योग्य विभाग अर्थात एक्टिव्ह फार्मास्युटिकल्स घटक (एपीआय) मध्ये कार्यरत आहे. म्हणून इंडएएस १०८ विभागीय माहिती निवार

कोविड-१९ चा त्यांच्या व्यवसायावरील प्रभाव कंपनीकडून निरीक्षण केला जात आहे, ज्यामध्ये ग्राहक, पुरवठा-मालिका, कर्मचारी व लॉजिस्टीक्स यांच्यावरील प्रभाव समाविष्ट आहे. रोजची निगा लक्षात घेऊन ३० जून, २०२० रोजी संपलेल्या कालावधीकरिता कंपनीचे वित्तीय निष्कर्ष तयार करतेवेळी त्या तारखेला उपलब्ध माहितीच्या आधारावर काही विशिष्ट लेखा निवाडा व अंदाजे तसेच वसुलीयोग्य वस्तुमधील वसुली, गुडविल व वास्तविक क्षतीचे कर निर्धारण, गूंतवणूक व वस्तूंची यादी यासह तयार केले आहेत. आमच्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य सुरक्षाबाबत संसंग पसरू न देण्यासाठी आवश्यक र्त काळजी कंपनीने घेतली आहे तसेच किमान नुकसानीने व्यवसाय सुरू ठेवण्याचे निश्चित केले आहे.

मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह तुलनायोग्य करण्यासाठी जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये लासा सुपरजेनेरिक्स लिमिटेडकरिता

सही/ ओमकार हेर्लेकर अध्यक्ष व संचालव डीआयएन:०१५८७१५४

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेड

CIN: L28122MH2011PLC214373

नोंदणीकत कार्यालय: १९०४, ए विंग, नमन मिडटाऊन, १९वा मजला, सेनापती बापट मार्ग प्रभादेवी, मुंबई-४०००१३. **कार्यालय:**(०२२) २४३९१९८०, **फॅक्स:**(०२२) २४०३१६९१ ई-मेल:secretarial@intellivatecapital.com, वेबसाईट:www.supremexshinesteels.in

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम २९ व ४७ नुसार येग सूचना देण्यात येत आहे की, ३० जून, २०२० रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयात **बधवार. १२ ऑगस्ट. २०२**०

रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे. सदर सचना कंपनीच्या www.supremexshinesteels.in वेबसाईटवर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सचिबध आहेत त्या बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सुप्रीमेक्स शाईन स्टील्स लिमिटेडकरित (पूर्वीची आयसीव्हीएल स्टील्स लिमिटेड

दिनांक: ०५.०८.२०२०

लिना मोर्ट डीआयएन: ००७९६३८२



MT EDUCARE LIMITED

CIN: L80903MH2006PLC163888 **नोंदणीकृत कार्यालय:** २२०, २रा मजला, फ्लाईंग कलर्स, पंडित दीन दयाळ उपाध्याय मार्ग, एल.बी.एस. क्रॉस रोड, मुलूंड (प.), मुंबई-४०००८०. *दूर*.:०२२–२५९३७७००/८००/९००, **फॅक्स**:०२२–२५९३७७९९,

वेबसाईंट: www.mteducare.com, ई-मेल: info@mteducare.com

तवणूकदार शिक्षर व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा अधिनियम, २०१६, सुधारितप्रमाणे (आयईपीएफ नियम) चे नियम ६ नुसार सूचना प्रकाशित

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) सहवाचिता आयईपीएफ नियमानुसार ७ सलग वर्षे किंवा अधिक काळाकरिता देण्यात न आलेले किंवा दावा न केलेले लाभांशसंदर्भात शेअर्स तवणूकदार शिक्षर व संरक्षण निधी (आयईपीएफ) कडे कंपनीद्वारे हस्तांतरीत केले जातील. आयईपीएफ नियमात नमुद विविध आवश्यकतेनुसार कंपनीने ज्या संबंधित भागधारकांचे शेअर्स आयईपीएफ अधिनियमाँअंतर्गत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात हस्तांतर होण्यास पात्र आहेत त्यांना वैयक्तिक पत्र व्यवहार केलेला आहे, जेणेकरून त्यांना २३ ऑक्टोबर २०२० पर्यंत आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात शेअर्स हस्तांतर करण्यास रोखण्य येऊन दावा न केलेले शेअर्सवर पुन्हा दावा सांगता येईल.

आयईपीएफ अधिनियमाच्या नियम ६ नुसार कंपनीने अशा भागधारकांचे आणि आयईपीएप प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात[ँ]हस्तांतरास देय शेअर्सचे तपशील त्यांच्य www.mteducare.com वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे. भागधारकांना विनंती आहे की त्यांनी www.mteducare.com/investor-relations/statutory-communication वेबलिंक अंतर्गत आयईपीएफकडे हस्तांतरास पात्र शेअर्सचे तपशील पडताळन घ्यावेत. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी अशा शेअर्सवर २३ ऑक्टोबर, २०२० पर्यंत दावा करावा. कृपया नोंद असावी की, आयईपीएफ अधिनियमानुसार आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा सांगता येणार नाही. भागधारकांन दावा न केलेले लाभांश व शेअर्स असे आयईपीएफ प्राधिकरणाकडे हस्तांतरीत केल्यानंत www.iepf.gov.in वर उपलब्ध तपशिलानुसार आयईपीएफ प्राधिकरणाकडे ऑनलाईन अर्ज करून त्यावर पुन्हा दावा सांगता येईल.

जर भागधारकांनी २२ ऑक्टोबर, २०२० पर्यंत दावा न केलेले शेअर्सवर दावा न केल्यास आयईपीएफ नियमात नमुद आवश्यकतांची पुर्ततेनुसार कंपनीकडून आयईपीएफ नियमाअंतर्गत विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ प्राधिकरणाच्या डिमेंट खात्यात शेअर्सची हस्तांतरणाची आवश्यव

काही प्रश्न/स्पष्टीकरण असल्यास भागधारकांनी संपर्क: कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी मे. लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, द्र::०२२-४९१८६२७०, ई-मेल iepf.shares@linkintime.co.in

एमटी एज्युकेअर लिमिटेडकरिता रविंद्र मिश्रा

कंपनी सचिव



दिनांक: ०४.०८.२०२०

ठिकाण : मुंबई

COMPUAGE INFOCOM LIMITED

✓ Value Performance सीआयएन: एल९९९९९एमएच१९९पीएलसी१३५९१४ नॉदणीकृत कार्यालयः डी-६०१/६०२ व जी-६०१/६०२, लोटस कॉर्पोरेट पार्क, ग्रॅहम फर्थ स्टिल कंपाउंड, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई-४०००६३. द्**र:.**९१–२२–६७११४४४, फॅक्स: ९१–२२–६७११४४५ **ई–मे**ल:investors.relations@compuageindia.com, वेबसाईट:www.compuageindia.com

मुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये कंपनीचे समभागाचे हस्तांतरणाकरिता सूचना

, पनी कायदा २०१३ च्या कलम १२४(६) आणि गुंतवणूक शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा खापरिक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे कंपनीच्या भागधारकांना ये सलग वर्षे किंवा अधिक कालाकरिता भागधारकाद्वारे दावा न केलेले किंवा देण्यात न आलेल्या लाभांशासंदर्भात

. तवणूक शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ) मध्ये सर्व शेअर्स हस्तांतरणाकरिता तरतुदी नियमात समाविष्ट नमुद आवश्यकतानुसार कंपनीने आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत होण्यास ज्या भागधारकांचे शेअर्स पात्र आहेत

या सर्व भागधारकांना व्यक्तिशः कळविले आहे. वित्तीय वर्ष २०१२–२०१३ (अंतिम लाभांश) करिता देण्यात र गलेले किंवा दावा न केलेले लाभांश आयईपीएफ खात्यात शेअर्ससह हस्तांतरणास देय असतील

गपढे आयईपीएफ खात्यात हस्तांतरणासाठी पात्र शेअर्ससह अशा भागधारकांचे संपर्ण तपशिल कंपनीच्य www.compuageindia.com वेबसाईटवर अपलोड केले आहे.

. जर कंपनीला दिनांक ३० ऑक्टोबर, २०२० पर्यंत संबंधित भागधारकांकडून कोणताही पत्रव्यवहार प्राप्त न झाल्यास

पनीद्वारे विहित प्रक्रियेनुसार आयईपीएफ खात्यात शेअर्स हस्तांतरीत केले जातील ारकांनी कपरा। नोंट घरावी की टावा न केलेले लाभांश व शेअर्स टोन्ही आ ोअर्सवरील सर्वे लाभांसह हस्तांतरीत केल्यानंतर त्यावर नियमाअंतर्गत विहितप्रमाणे आयर्डपीएफ–५ मध्ये अर्ज करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून भागधारकांना पुन्हा दावा सांगता येईल.

ग प्रकरणात व नियमाबाबत काही प्रश्न असल्यास भागधारकांनी कृपया संपर्क निबंधक व हस्तांतरण प्रतिनिधी लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि., सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (प.), मुंबई-४०००८३, दूर::०२२-४९१८६२७०, ई-मेल: iepf.shares@linkintime.co.in

कॉम्प्युएज इन्फोकॉम लिमिटेडकरित सही/ अतुल एच. मेहता अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

द्रीआयएन:००७१६८६९

दिनांकः ५ ऑगस्ट. २०२०

<u> ८ ५ वीवप्रप</u> गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः सी-४९/२, टीटीसी इंडस्ट्रीयल एरिया, पावणे, नवी मुंबई-४००७०३, महाराष्ट्र, भारत. दुर.क्र.:९१–२२–२७६१६६६ फॅक्सः९१–२२–२७६१५८८३ / २७६१५८८६ ई-मेलः investorservices@galaxysurfactants.com वेबसाईटः <u>www.galaxysurfactants.com</u>

सीआयएनःएल३९८७७एमएच१९८६पीएलसी०३९८७७

गॅलेक्सी सरफॅक्टन्टस् लिमिटेडच्या ३४व्या वार्षिक सर्वसाधारण सभेकरिता भागधारकांना सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची **३४वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, सप्टेंबर, २०२० रोजी दु.३.००वा.(भाप्रवे) एजीएम घेण्याकरिता वितरीत एजीएम सूचनेत नमुद व्यवसायाव विमर्ष करण्याकरिता व्हिंडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य स्वरुप (ओएव्हीएम) मार्फत (यापढे विद्यत स्वरुपाने संदर्भ) संचालित केली जाईल.

कोविड–१९ प्रादर्भाव लक्षात घेता सहकार मंत्रालयाने (एमसीए) त्यांचे परिपत्रक क्र.२० दि.५ मे, २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४ दि.८ एप्रिल, २०२० व परिपत्रक क्र.१७ दि.१३ एप्रिल, २०२० (यापुरे संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार एका ठिकाणी सदस्यांच्या वास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी किंव ओएव्हीएम मार्फत एजीएम घेण्याची अनुमती दिलेली आहे. एमसीए परिपत्रक आणि कंपनी कायदा २०१३ व सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (लिस्टींग रेग्युलेशन) च्या आवश्यक तरतुदीनुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएम मार्फत संपन्न होईल.

एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०१९–२० ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंव आहेत त्यांना एमीएसी परिपत्रके व सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर् पी/२०२०/७९ दिनांक १२ मे, २०२० नुसार विद्युत स्वरुपाने पाठविण्यात येतील. सदस्यांनी कृपय नोंद घ्यावी की, एजीएम सूचना व वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल कंपनीच्य www.galaxysurfactants.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएस लेमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्य www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदस्यांना एजीएममध्ये फक्त व्हीसी/ओएव्हीएम ___________ भुविधेमार्फत सहभागी होता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमूद आहे ु व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत उपस्थित असणाऱ्या सदस्यांची कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशासाठी मोजणी केली जाईल.

एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर मत देण्यासाठी त्यांच्या सदस्यांना कंपनीने रिमोट ई–वोटिंग सुविध रिमोट ई–वोटिंग) दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनीने एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने (ई– . वोटिंग) मतदानाची सुविधा दिलेली आहे. रिमोट ई-वोटिंग/ई-वोटिंगकरिता सविस्तर प्रक्रिया वार्षिक ार्वसाधारण सभेच्या सूचनेत नमुद आहेत.

ई–मेल व बँक खाते तपशील नोंदणीकरण:

जर भागधारक यापवींच ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशिलासह कंपनी /त्यांचे निबंधक व भागहस्तांत प्रतिनिधी आरटीए / डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्यांना त्यांच्या नोंद ई–मेलवर तपशील पाठविले जाईल गस्तविक स्वरुपात भागधारणा असणारे भागधारक आणि ज्यांनी कंपनी/आरटीएकडे त्यांचे ई–मेल नोंव केलेले नाही तसेच लाभांश स्विकृतीसाठी आवश्यक बँक खाते अद्यायावत केलेले नाही त्यांनी खालील

) आमचे आरटीए लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या <u>www.linkintime.co.in</u> वेबसाईटव Investor Services > Email/Bank detail Registration वर तपशील भरून आवश्यव दस्तावेजांसह अपलोड करून सादर करावे.

) डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास

दिनांकः ०५ ऑगस्ट, २०२०

ठिकाण: नवी मुंबई

भागधारकांनी कृपया डिपॉझिटरी सहभागीदार (डीपी)कडे संपर्क करावा आणि त्यांचे ई-मेल व बँक खाते तपशील डीपीद्वारे सल्ल्यानुसार डिमॅट खात्यात नोंद करावेत. तथापि आम्ही डिमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या भागधारकांना विनंती करीत आहोत ज्यांनी त्यांचे ई–मेल डीपीकडे नोंद केलेले नाही त्यांनी वरील टीप क्र.१ मध्ये नमुद प्रक्रियेचे पालन करून आमच्या आरटीएकडे नोंद करावेत आणि कोविड-१९ निर्बंधामुळे सर्व स्थिती सुरळीत झाल्यावर वास्तविक स्वरुपात पत्र व्यवहा पाठवन सदर कालावधी दरम्यान पत्र व्यवहार प्राप्त करता येईल.

गॅलेक्सी सरफॅक्टन्ट्स लिमिटेडकरित निरंजन केतक

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE is hereby given on behalf of (1) MR. RAMESH BHAGWANDAS AHUJA and (2) MRS. SHOBHA RAMESH AHUJA, that Original Agreement, executed by and between Builders, M/S. LA' BUILDE CORPORATION and MR. PALLARI GOVINDAN NAIR is not traceable though made full efforts to search out with respect to Flat No. B/508, on 5th Floor, "B" Wing of the building known as "SAGAR APARTMENTS", "SAGAR APARTMENTS CO. OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." situated at V. N. Purav Marg, Chunnabhatti-Sion, Mumbai-400022, 2 Bedroom, Hall, Kitchen and therefore this Public Notice.

Any persons having any right, title, estate or interest by way of Agreement, Inheritance Shares, Sale, Mortgage, Transfer, Lease, Tenancy, Lien, Charge, Trust, Maintenance, Easement, Gift, Licence, Bequest, Partition, Exchange, Possession or otherwise howsoever into or upon the Flat and Five Shares of the Society, should notify the same in writing together with all original documents to Advocate, SHRI PATHIK A. PAREKH within 14 days from the date of publication, hereof failing which the transaction shall be completed without reference to claim, if any, shall be deemed to have been waived and the Sale/Transfer shall be completed without reference to any

Place: Mumbai Date: 06/08/2020

Sd/- PATHIK A. PAREKH, ADVOCATE. HIGH COURT-BOMBAY & NOTARY PUBLIC 12, Savita Co-op. Hsg. Soc. Ltd., Opp. Tilak Road, Balaji Mandir Marg, Ghatkopar (East), Mumbai-400 077.



प्रकाश स्टिलेज लिमिटेड

सीआयएन: एल२७१०६एमएच१९९१पीएलसी०६१५९५ नोंदणीकृत कार्यालय: १०१, १ला मजला, शत्रुंजय अपार्टमेंट, २८, सिंधी लेन, नानुभाई देसाई रोड, मुंबई-४००००४. ई-मेल:cs@prakashsteelage.com; वेबसाईट:www.prakashsteelage.com

टेलि.क्र.:०२२-६६१३४५००, फॅक्स क्र.:०२२-६६१३४५९९ भागधारकांना सूचना

गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधीमध्ये समभागाचे हस्तांतर

कंपनी कायदा २०१३ चे कलम १२४(६) सहवाचिता गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरिक्षण, हस्तांतर व परतावा) अधिनियम, २०१६, वेळोवेळी सुधारितप्रमाणे येथे सूचना देण्यात येत आहे की, सलग ७ वर्षे किंवा अधिक काळाकरिता दावा न केलेले किंवा देण्यात न आलेले लाभांशसंदर्भातील कंपनीचे समभागांचे अनिवार्य हस्तांतरण करणे

नियमानुसार कंपनीने संबंधित भागधारकांना वैयक्तिकरित्या कळविले आहे आणि आयईपीएफकडे हस्तांतर होण्यास पात्र शेअर्सचे तपशील आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. संबंधित भागधारकांनी त्यांचे दावा न केलेले लाभांशाचे तपशील पडताळणीकरिता www.prakashsteelage.com वेबसाईटला भेट द्यावी. जे भागधारक २० सप्टेंबर, २०२० पर्यंत त्यांचे लाभांशावर दावा करण्यास असमर्थ ठरतील त्यांचे शेअर्स वित्तीय वर्ष २०१२–१३ करिता आयईपीएफ खात्यात हस्तांतरीत केले जातील

कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरीत दावा न केलेले लाभांश रक्कम व शेअर्सबाबत कंपनीवर कोणताही दावा असणार नाही. भागधारकांना लाभांश आणि आयईपीएफकडे हस्तांतरीत संबंधित शेअर्स तसेच अशा शेअर्सवरील आलेला सर्व लाभ याबाबत नियमात विहित प्रक्रियेचे पालन करून आयईपीएफ प्राधिकरणाकडून पुन्हा दावा सांगता येईल.

वरील प्रकरणात काही प्रश्न असल्यास भागधारकांना विनंती आहे की. त्यांनी कंपनी निबंधक व भागहस्तांतर प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड, १ला मजला, भारत टीन वर्क्स इमारत, वसंत ओयासिस अपार्टमेंट समोर, मकवाना रोड, मरोळ, अंधेरी (पृ.), मुंबई– ४०००५९, दूर.:०२२-६२६३८२००, ई-मेल: ujata@bigshareonline.com वर संपर्क

प्रकाश स्टिलेज लिमिटेडकरिता सही/-प्रकाश सी. कानुगो अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डीआयन:००२८६३६६

(मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक)

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५.०८.२०२० बॉम्बे मर्कंटाईल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

> मुंबई-४००००३. दूर.:०२२-२३४२५९६१-६२/०२२-२३११४८००, खाते शिल्लक चौकशीकरिता मिस्ड-कॉल: ९५१२००४४०६, टोल फ्री क्र.:१८००२२०८५४ आयएफएससी कोड:युटीआयबी०एसबीएमसीबी१ सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ (नियम ८(१))

ीकृत मुख्य कार्यालय: झैन जी. रंगुनवाला इमारत, ७८, मोहमद अली रोड,

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्य्रीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बॉम्बे मर्कंटाईल को–ऑपरेटि**व्हे **बॅक लिमिटेड, अंधेरी शाखा** यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) हुल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत 0४.0२.२0२0 रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार मे. ट्रईन मार्केटींग (आय) प्रा.लि. यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम रू. ५२,७०,०९७.८४ (रूपये बावन्न लाख सत्तर हजार सत्याण्णव आणि पैसे चौऱ्याऐंशी फक्त) तसेच पुढील व्याज . जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार, जामिनदार व सर्वसामान जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ९ अन्वये त्यांन प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा ३१ जुलै. २०२**०

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बॉम्बे मर्कटाईल को**-**भॉपरेटिव्ह बँक लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम **रू.५२,७**०,<mark>०९७.८४</mark> तसेच त्यावरील पुढाल जमा करावे.

प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदी अन्वये कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

प्रंधेरी (पुर्व), मुंबई-४०००९३ येथील साठाचे तारण.

दिनांक: ३१.०७.२०२०

ठिकाण: मुंबई

फ्लॅट क्र.१०४, १ला मजला सी विंग, लक्ष्मी रतन कोहौसोलि., अंधेरी (प.)-४०००५३. पयुजी कार्टिजेस ॲण्ड ॲसेसरीज, लॅपटॉप प्रिन्टर्स इत्यादी व बुक डेब्टस्, डी-१ उद्योग सदन क्र.२ एमऑयडीसी क्रॉस रोड क्र.३, गजाली रेस्टॉरन्टच्या बाजुला, इएसऑयसी हॉस्पिटल समोर, एमआयडीसी,

(अबुझार रिझवी)

प्राधिकृत अधिकारी

दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ३०१, चिंतामणी अपार्टमेंट, १४७८, सदाशिव पेठ, पुणे, महाराष्ट्र–४११०३०. मुंबई कार्यालय: ६सी, सिंधु हाऊस, नानाभाई लेन, फ्लोरा फाऊंटन, फोर्ट, मुंबई-४००००१. सीआयएन:एल६५९९०पीएन१९७७पीएलसी१४१२८२, द्र.:२२०२४५५५

ई-मेल: info@dalalstreetinvestments.com, वेबसाईट: www.dalalstreetinvestments.com ४३वी वार्षिक सर्वसाधारण सभा, सदस्य नोंद पुस्तक बंद करणे व ई-वोटिंगची माहितीची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडची **४३वी** वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, ४ सप्टेंबर, २०२० रोजी स.१०.३०वा. विद्युत पद्धतीने (व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव ध्यमातून (ओएव्हीएम)) मार्फत सदर सभा घेण्याच्या दि.१८ जुलै, २०२० रोजीच्या सदर सभेच्या सूचर्नेत नमूद विसायावर विचार विमर्ष करण्याकरिता होणार आहे. सहकार मत्रालयाद्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल, २०२० व ५ मे, २०२० (यापुढे एमसीए परिपत्रक म्हणून संदर्भ) भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सेबी) परिपत्रक दिनांक १२ मे, २०२० नुसार कंपनीने ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी किंवा निबंधक व हस्तांतः प्रतिनिधी अर्थात युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज लिमिटेड (युनिव्हर्सल कॅपिटल सिक्युरिटीज) आणि डिपॉझिटरीकडे नोंद आहेत त्या सदस्यांना विद्यत स्वरुपाने मंगळवार. ४ ऑगस्ट. २०२० रोजी ४३व्या एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०९९-२० करिता वार्षिक अहवाल पाठविलेला आहे. उपरोक्त एमसीए व सेबी परिपत्रकानुसार एजीएम सूचनेची ास्तविक प्रत पाठविण्याची आवश्यकता खारीज करण्यात आली आहे. ४३व्या एजीएमची सूचना व स्पष्टीकरण महवाल कंपनीच्या https://www.dalalstreetinvestments.com व स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. याची एक प्रत सेन्टल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड सीडीएसएल) च्या www.evotingindia.com वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

गपुढे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन २०२० ते शनिवार, ४ सप्टेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक आणि भागहस्तांतर

स्तक बंद ठेवण्यात येतील. विद्यत स्वरूपाने मतदान:

ठेकाण: मुंबई

. कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०८ सहवाचिता कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१४ च्या नियम २०, सुधारितप्रमाणे कंपनी (व्यवस्थापन व प्रशासन) अधिनियम, २०१५, सुधारित आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४४, सुधारितप्रमाणे सदस्यांना सूचनेत नमूद सर्व ठरावांव विमर्षाकरिता रिमोट ई-वोटिंगची सविधा सीडीएसएलद्वारे ई-वोटिंग सेवेमार्फत कंपनीने दिली आहे.

जयद्याच्या तरतुदीनुसार तसेच नियम व अधिनियमानुसार सदस्यांच्या माहितीकरिता तपशील खालीलप्रमाणे

-वोटिंग कालावधी १ सप्टेंबर, २०२० रोजी स.S.००वा.(भाप्रवे) प्रारंभ होईल आणि ३ सप्टेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. (भाप्रवे) समाप्त होईल. या कालावधीत कंपनीच्या सदस्यांकडे दि.२८ ऑगस्ट, २०२० या नोंद तारखेला वास्तविक स्वरुपात किंवा डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास विद्युत स्वरुपाने मत देता येईल. ३ सप्टेंबर, २०२० रोजी

न्या सदस्यांनी रिमोट ई-बोटिंगने त्यांचे मत दिलेले आहे त्यांना सभेत उपस्थित राहता येईल परंतु एजीएमच्या तारखेल

एजीएममध्ये पुन्हा मतदान करण्याचा अधिकार असणार नाही. २८ ऑगस्ट, २०२० रोजी नोंद तारखेला कंपनीच्या सदस्य नोंद पुस्तकात तसेच डिपॉझिटरीद्वारे तयार करण्यात आलेल्य भार्थी मालकांच्या अहवालात ज्यांची नावे नमूद आहेत त्यांना रिमोट ई-वोटिंगने किंवा एजीएएमध्ये बॅलेट पेपरने मत देण्याचा अधिकार असेल. जी व्यक्ती नोंद तारखेला सदस्य नसेल त्यांनी सदर एजीएम सचना माहितीच्या उद्देशाकरित

जर कोणा व्यक्तीने एजीएम सूचना वितरणानंतर कंपनीचे शेअर्स घेवून कंपनीचा सदस्य झाला असेल आणि नोंद तारखेल ागधारणा घेतली असेल त्यांनी पुढील प्रक्रियेचे पालन करून सूचनेत नमुदप्रमाणे युजर आयडी व पासवर्ड प्राप्त करावा. विद्यत स्वरुपाने मतदानाबाबत काही प्रश्न असल्यास त्यांनी फ्रिक्वेन्टली आस्कड क्वेश्चन्स (एफएक्य) आणि www.evotingindia.com च्या हेल्प सेक्शनवर भागधारकांकरिता उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युअलचा संदर्भ घ्यावा किंवा संपर्क श्री. मेहबुब लखानी, उपव्यवस्थापक, सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेंड, ए विंग, २५वा मजला, मॅरेथॉन फ्युचरेक्स, मफतलाल मिल्स कंपाऊंडस्, ना.म. जोशी मार्ग, लोअर परळ (पुर्व), मुंबई-४०००१३. टोल फ्री क्र.:१८००-२२५-५३३, ई-मेल: helpdesk.evoting@cdslindia.com वर संपर्क करावा.

संचालक मंडळाच्या आदेशान्व दलाल स्ट्रीट इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरित

मुर्झाश मानेकशान